

May 30, 2022

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India

Scrip Code : MSUMI

BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building P.J. Towers, Dalal Street Fort MUMBAI – 400001, India

Scrip Code: 543498

Ref.: Submission of Newspaper clippings for the audited financial results for the quarter and financial year ended March 31, 2022

Dear Sir (s)/ Madam(s),

We wish to inform you that the Company has published the Audited Financial results for the quarter and financial year ended March 31, 2022 pursuant to the Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 in the following Newspapers on May 28, 2022:

- 1. Economic Times
- 2. Navshakti Mumbai
- 3. Navbharat Times

Copy of the newspaper clippings in this connection are attached.

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully For Motherson Sumi Wiring India Limited

Pooja Mehra Company Secretary

Encl:a/a

Regd. Office:

Motherson Sumi Wiring India Limited

Unit – 705, C Wing, ONE BKC, G Block Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai – 400051, Maharashtra (India)
Tel: 022-61354800, Fax: 022-61354801
CIN No.: L29306MH2020PLC341326
E-mail: investorrelations@mswil.motherson.com
website: www.mswil.motherson.com

Proud to be part of samvardhana motherson

DOVAL AND PATRUSHEV'S FIRST MEETING SINCE UKRAINE CRISIS

Doval Meets Russian Counterpart, Discusses Current State of Affairs

NSA discusses Afghan situation with Iranian, Central Asian and Chinese counterparts

DipanjanRoy.Chaudhury

New Delhi: National security advi-sor (NSA) A K Doval on Friday met his Russian counterpart Gen Nikolai Patrushev in Dushanbe in what was their first meeting since Moscow launched military attack on Ukraine is Rebystowich

launched military áttack on Ukraine in February. The two officials are understood to have discussed-current state of affairs as well as strategic partnership and the strategic partnership and the strategic partnership and the strategic partnership and the partnership and the partnership and the partnership and the strategion. Does not need the strategion because the strategion and the strat

Doval also met his counterparts from Iran and Tajikistan among others on



NSA Ajit Doval at the 4th Regional Security Dialogue on Afg

HSA Ajit Doval at the 4th Regional Security Dialogue on Afghthe sidelines of the meet. Taking forward the spirit encapsulated in the Delhi Declaration on Afghanistan at the third regional security dialogue. By the region, people aware of the development told ETThey highlighted the need to find constructive ways to exceed the region. Doval suggested that there is a need for all present at the dialogue to enhance capability of Afghanistan meananting from the region. Doval suggested that there is a need for all present at the dialogue to enhance capability of Afghanistan through the region occurrence of the development told ETThey highlighted the red of the region of t

Doval suggests there is a need

for all present at the dialogue to enhance

capability of Afghanistan to counter terrorism

Doval and Patrushev share a good rapport. The Russian NSA had visited India twice last year and they also met in Dushanbe in 2021. The two are hea-ding respective bilateral mechanism

anbe on Friday-PTI

on Afghanistan. Speaking at the meet, Doval said India has historical and civillastional relations with Afghanistan and the country has always stood by the people of Afghanistan. This are a stood of the people of Afghanistan. This are a stood of the people of Afghanistan and a stood of the area of the area

FIRST BUDGET OF YOGI'S SECOND TERM

UP Budget 2022 Focuses on Farmer Welfare, Youth

Attempt to win support of the largest two sections for 2024 Lok Sabha polls



SUBMARINE RIDE IN KARWAR



Rajnath Undertakes Sea Sortie in INS Khanderi

New Delhi: Defence Minister Raj-nath Singh conducted a sea sortie in a frontline submarine of the Kalva-ri class on Friday. It is India's ne-west underwater platform. During a visit to the Karwar naval base, the minister went onboard INS Khan deri and was given first-hand insight into the combat capabilities and offensive strength of the submarine. "For over four hours the full spectrum of capabilities of underwater operations of the stealth submarine was demonstrated," said officials.—**OPB**

India Top Priority in Russian Foreign Policy: Karaganov

DipanjanRoy.Chaudhury @timesgroup.com

New Delht: India figures high on the agenda of the Russian foreign policy set of Sergey A Karaganov, Member of the Advisory Committee of the Security Council of the Russian Federation and a former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and former advisor to the Presidential Administration (foreign policy). Accrease and foreign advisors of the Presidential Administration (foreign policy) accrease and foreign and foreign

usuance in Moscow's partnership with China.
"Amid the Ukraine conflict, when Russia is looking to expand ties with partners in Asia, Indian occupiesa prio-rity in Moscow's foreign policy agen-da. Besides India and China, Turkey and the Gulf region are also emerging and the Gulf region are also emerging nov a strong votary of India-Russia ti-tes and proponent of India's role in Eu-rasia told ET.
According to Karasanawa a tema. In

a balance in Moscow's partnership with China.

Amid the Ukraine conflict, when Russia is looking to expand ties with partnersh in Sain, India occupings a pair of the Moscow's foreign policy agenda. Besides India and China. Turkey and the Gulf region are also emerging as key partners for Moscow's Karaga, mor, a strong votary of India-Russia ties and proponent of India's role in European and the Conflict of the C 50ft. Front on Africa Avenue 8000 Sft. Auth. Conmercial. **\(+91-7503899489 \(+91-9811925932**

Implement Strategic Partnership Policy Successfully to Boost Make In India

The strategic partners-hip policy may have had in-herent weaknesses but the-

re appears to have been no determined effort to make it succeed. Even when it coit succeed. Even when it co-mes close to success, as in the case of the NUH, there is no hesitation to abandon

the policy in favour of a DPSU or other untried po-licies.

DPSU or other unit accordicies.
Enthused by the Tata-Airbus deal for the manufacture of the C285 transport aircraft under the Buy and Make (Indian) category of acquisition, the IAF seems to have warmed up to the idea of allowing OEMs to make in India through the Buy Glob

in, all calculations of tech-nology transfer could go wrong and the OEM could simply assemble the air-



G MOHAN KUMAR

Recent reports suggest that prices of shares of desires public sector undertakings (DPSIs) have been rising, spurred by orders flowing in from the armed forces. The ministry of defence's (MoD) phased embargo on imports on over 2010-year of the control of the co

In many advanced countries private defence firms have long-term partnerships with govern-ments based on cost-plus pricing that covers the life cycle of a pro-duct and goes beyond that to seve-ral upgrades. But the hesitation to give exclusivity to the private sec-tor posed a big challenge and the SP policy was diluted to allow the participation of DPSUs also.

med up to the idea of allowing OEAS to make in India through the 'Buy Glo-Allow' and the control of the control participation of DPSUs also.
It is reported that the SP projects for NUH (Naval Utility Helicopter), submarines (P751) and fighter aircraft have failed to take off. All are key projects which, if implemented, would have created have deep submarked to the second of the keoff. All are key projects which, if implemented, would have exact new champions in the private and the work of the private o

OEAs who did not want India to become self-reliant? Coing by what happened to India's defence offset programme, the extreme reluctance of OEAs to co-operate in technology trusters is not surprise technology trusters in reluctance of OEAs to co-operate in technology trusters in reluctance of OEAs to co-operate in technology trusters in reluctance of OEAs to co-operate in technology trusters in the company of the control and did not relish the prospect of being jointly responsible for the product.

The DFSUs have also been playing spolisport. Hindustan Aerong spolisport. Hindustan Aerong spolisport. Hindustan Aerong spolisport. Hindustan Aerong spolisport. Hindustan to self-the product, and the play spolisport in the play the spolisport of the MoD. This has stalled the SP project for NUH that was need to show that DFSU is the safets option juven the risks involved in dealing with a DFSU is the safets option juven the risks involved in dealing with the private sector. But the big question is whether HAL will be able to deliver; the safet coption is whether HAL will be able to deliver the safe variety of the pool of the product of the safet portion of the pool of the product o

self-reliance. Built-to-print' orders to local manufacturers and other low-end domestic sourcing will not low-end domestic sourcing will not load will be only in name and not in substance. The aforesaid models were considered and rejected before the strategic partnership policy was introduced and rejected before the strategic partnership policy was introduced in 6 the experience gained so fain. It may have better chances of success if it is implemented in an inter-governmental framework leveraging india's sizeable buying power and its close defended in the strategic partnership was the substantial framework leveraging india's sizeable buying power and its close defended in the strategic power in the substantial framework leveraging in the strategic power and technology transfer alone should be the decisive factors in choosing the OEM. This calls for patience, negotiating skills, imagination and leadership from the front.

(The authorisa former defence secretary





MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED

Regd. Office: Unit No. 705, C-Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051, India Tel No. 022-61354800, Fax: 022-61354801, Email: investerrelations@mswil.motherson.com, Website: www.mswil.motherson.com
CIN - L29306MP42020PLC43136

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

		Th	ree months ended	Year ended	Period from		
	Particulars	31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022	02/07/2020 to 31/03/2021	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total income from operations	1,661.52	1,459.63	1,510.38	5,634.98	3,937.72	
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	141.68	200.25	229.56	626.28	531.98	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	76.27	200.25	229.56	560.87	531.98	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	46.42	151.89	170.16	410.67	396.23	
5	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	42.81	150.71	173.32	404.87	397.58	
6	Paid up Equity Share Capital (of Re. 1/- each)	315.80	0.05	0.05	315.80	0.05	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				798.81	709.60	
8	Earnings Per Share (of Re 1/- each) - Basic and Diluted (not annualised)	0.15	0.48	0.54	1.30	1.25	

The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of that quarterly/ annual financial results is available on the velocities of the Stock Exchange(s) and the listed entity (www.nseindia.com, www.bseindia.com and www.mswil motherson.com).

quarterly annual mancial results is available on the websites of the Slock Exchange(s) and the isted entity (www.nseindia.com, www.bseindia.com, www.bseindia.com, www.bseindia.com, since her of the Chronble NCLT) vide its order dated December 22, 2021 has approved the Composite Scheme of Amalgamation and Arrangement (Title Scheme') between Samwardhana Motherson International Limited (erstwhile Motherson Sumi Systems Limited) ("SAMIL"), the Company, erstwhile (erstwhile Motherson Sumi Systems Limited) ("SAMIL"), the Company, erstwhile Scheme, among other things, erstals demerger of Domestic Wiring Harness ("DWH") business of Som SAMIL into the Company. The Company has given effect to the aforesaid demerger as on December 31, 2021 in accordance with the accounting treatment prescribed in the Scheme and relevant accounting standards. Accordingly, all assets and liabilities of DWH business were transferred and vested into the Company, the carrying amount of such net assets is INR 1,072 crores as at December 31, 2021. Further, the Company has given effect to demerger transaction as per the accounting treatment prescribed in the Scheme accounting standards which, among other matters, required restalement of Comparative financial from the date of its incorporation of the Company and thereby, resulting in a change to comparative figures during the period ented March 31, 2021.

As per the Scheme, 3, 157,394,237 equity shares having face value INR 1/- each was allotted by the Company in the ratio of 1 equity share of the Company of face value INR 1/- each to every 1 equity share) of SAMIL of face value INR 1/- each to the shareholders of SAMIL as on

January 19, 2022, being the record date fixed by the Company. The listing process for these allotted shares was duly completed by March 28, 2022. During the current quarter, the Company has accured for INR 65.41 corres for its share of expenses incurred by SAMIL. In connection with the implementation of the Scheme of arrangement post NCLT approval which has been disclosed as exceptional expenses in the financial results. This is as per the Scheme approved by the NCLT.

d) Since the Company was incorporated on July 02, 2020, hence the comparatives given in the statement of profit and loss and cash flow statement is for the period July 02, 2020 to March 31 2021

2021. Earnings per share (Basic and Diluted) for the period presented in the financial results are calculated after considering the impact of issuance of equity shares, as stated in note 4 above, from the beginning of the previous year i.e. July 02, 2020.

The Board of Directors have recommended a dividend of INR 0.85 per share (85% on an equity share of INR 1-4 each Jor the year ended March 1, 2022. The payment is subject to approval of the shareholders of the Company at the ensuing Annual General Meeting of the Company.

By Order of the Board of Directors For Motherson Sumi Wiring India Limited

V C SEHGAL

Place: Noida Date: May 26, 2022

Proud to be part of samvardhana motherson

राज्यातील काही विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षासुद्धा बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यु) घेण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने होणार असून, त्यात परीक्षा पद्धतीत कोणतीही बदल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट

प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी पत्रकार परिषदेत परीक्षाविषयी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाने यापूर्वीच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही परीक्षा एमसीक्यु पद्धतीने घेण्यात येणार आहे? त्यावर मात्र डॉ. काळे यांनी परीक्षा पद्धतीत कोणताच बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा होतील, असेही ते

विद्यापीठाच्या परीक्षा २० जूनपासून सुरू होत आहे. तसेच त्याचे वेळापत्रक तीन-चार दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्याची चर्चा होत आहे. असा कोणताही निर्णय झाला तरी ऐन परीक्षांच्या कालावधीत परीक्षा पद्धतीत बदल करणे अशक्य आहे. त्यामुळे आता प्रचलित पद्धतीने लेखी परीक्षा होतील, अशी माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य संजय चाकणे यांनी दिली.

हनुमान चालीसा म्हणूनच दाखवा

वार्ताहर/नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्याने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राणा दाम्पत्य अडचणीत आले. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणाचा आग्रह धरता. हनुमानाचे नाव हनुमान कसे पडले, असा प्रश्न नवनीत राणांना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून राणा गडबडल्या. यानंतर आता एका तरुणाने रवी राणांना केलेल्या फोनची सर्वत्र चर्चा आहे.

नागपूर येथील एका तरुणाने रवी राणा यांना फोन केला आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणूनच दाखवा असा आग्रह केला. हा फोन फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड

नोंद. कार्यालयः लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प)-४००६०४. दर. क्र. ०२२-७१९९००० ईमेलः compliances@ladam.in वेबसाईटः www.ladamaffordablehousing.com सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३

व्हिडिओ कॉन्फरन्सिग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भात माहिती

याद्वारे सचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ५ मे, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र.२०/२०२० सहवाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ चे जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी दिनांक १३ मे. २०२२ चे सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ ला अनसरुन लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेडच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') **मंगळवार, जून २८, २०२२ रोजी दु. १२.३० वा**. सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधे मार्फत आयोजित केली जाईल. एजीएम मध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत पुरवली जाईल.

एजीएमची सूचना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablehousing.com वर सुद्धा उपलब्ध असेल. सूचनेच्या हार्ड कॉपीज सभासदांना उपलब्ध करुन दिल्या जाणार नाहीत.

ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धतः

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी किंवा तिच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस खालील पद्धतीने नोंदवावेतः प्रत्यक्ष भाग धारकांसाठी

खालील दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत ईमेलने येथे पाठवा: support@purvashare.com त्याची प्रत येथे पाठवावीः compliances@ladam.in

ए. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र. बी. पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत. आणि

सी. कंपनीकडे नोंदवल्या प्रमाणे सभासदांच्या पत्त्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेज (जसे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) इलेक्ट्रॉनिक भागधारकांसाठी

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना देखील जसे त्यांचे संबंधित डिमटेरिअलाईज्ड खाते आहे त्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट कडे त्यांचे ईमेल ॲड्रेस, परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) आणि बँक खाते तपशील नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यांत येत आहे.

एजीएमच्या सूचनेत दिलेल्या प्रस्तावांवर रिमोट ई-व्होटींग तसेच एजीएम मध्ये ई-व्होटींग कंपनी कडून पुरवण्यांत येणाऱ्या ई-व्होटींग सिस्टीम वर घेतले जाईल. ई-व्होटींग सिस्टीमचे तपशील आणि ई-व्होटींगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत विनर्दिष्ट केले जातील. ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण केले असतील आणि ज्यांनी अजुनही त्यांचे ईमेल आयडी नोंदवले नसतील ते एजीएम च्या सूचनेत दिलेले ई-व्होटींग सिस्टीमचे तपशील पाह शकतील व त्यातील प्रक्रियेनुसार ई-व्होटींग सिस्टीमंबर मत देऊ शकतील

ही वर्तमानपत्रीय माहिती बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablehousing.com वर सुद्धा उपलब्ध असेल

लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड च्या वतीने आणि साठी

ठिकाणः ठाणे समेश अगरवाल संचालक डीआयएनः ००<u>३२५</u>०६३ दिनांकः २७ मे, २०२२

motherson 1

MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED

नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी-विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५१, भारत द्र क्र. ०२२–६१३५४८००, फॅक्स: ०२२–६१३५४८०१, ईमेल: investerrelations@mswil.motherson.com, वेबसाइट: www.mswil.motherson.com सीआयएन - एल२९३०६एमएच२०२०पीएलसी३४१३२६

३१ मार्च. २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

			संपलेले तीन महिने	संपलेले वर्ष	पासून कालावधी		
	तपशील			३१/०३/२०२१	३१/०३/२०२२	०२/०७/२०२० ते ३१/०३/२०२१	
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,६६१.५२	१,४५९.६३	१,५१०.३८	५,६३४.९८	३,९३७.७२	
2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्व)	१४१.६८	२००.२५	२२९.५६	६२६.२८	५३१.९८	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	७६.२७	२००.२५	२२९.५६	५६०.८७	५३१.९८	
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	४६.४२	१५१.८९	१७०.१६	४१०.६७	३९६.२३	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात)	४२.८१	१५०.७१	१७३.३२	७১.४०४	३९७.५८	
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात समाविष्ट)						
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १/- चे)	३१५.८०	0.04	०.०५	३१५.८०	0.04	
y	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				७९८.८१	७०९.६०	
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत - (अवार्षिक)	०.१५	٥.٧٧.٥	0.48	१.३०	१.२५	

एलओडीआर नियमावलीच्या नियमावली ३३ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निकालाचे तपशीलवार स्वरूपातील निष्कर्ष वर दिले आहेत. तिमाही/वार्षिक वित्तीय निकालाचे संपूर्ण स्वरूप शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि संस्थेत सूचीबद्ध आहेत (www.nseindia.com, www.bseindia.com आणि www.mswil.motherson.com)

सन्मान्य राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (''सन्मान्य एनसीएलटी'') यांनी डिसेंबर २२, २०२९ रोजीच्या आदेशाद्वारे, सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड (पूर्वोक्त मदरसन सुमी सिस्टिम्स लिमिटेड) (एसएएमआयएल), कंपनी, पूर्वोक्त सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारकदरम्यान एकत्रिकरण आणि व्यवस्थापनाची संयुक्त योजना (योजना) संमत केली आहे. अन्य गोष्टींसह योजना ही कंपनीत एसएएमआयएलकडून डॉमेस्टिक वायरिंग हार्नेसस (डीडब्ल्यूएच)चे अनुक्रमे डिमर्ज केली. कंपनीने योजनेत विहीत केलेल्या लेखा आणि संबंधित लेखा स्टॅंडर्डनुसार डिसेंबर ३१, २०२१ रोजी वरीलनमूद डिमर्जरवर प्रभावी ठरवले. त्यानुसार, डीडब्ल्यूएच व्यवसायाची सर्व मत्ता आणि दायित्वे कंपनीत डिसेंबर ३१, २०२१ रोजी भारतीय रूपये १,०७२ करोड अशी निव्वळ मत्ता रक्कम हस्तांतरित केली आणि विहित केली. पुढे, कंपनीने योजनेत विहीत केलेल्या लेखा आणि संबंधित लेखा स्टॅंडर्डनुसार, वरील बाबीत, कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून कम्पॅरेटिव्ह वित्ताचे रिस्टेटमेंट आवश्यक आहे आणि त्याद्वारे, मार्च ३१, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीदरम्यान कम्पॅरिटिव्ह आकडेवारी बदल करण्यात आला.

योजनेप्रमाणे, कंपनीद्वारे निश्चित करण्यात आलेल्या नोंद तारखेरोजी जानेवारी १९, २०२२ रोजी एसएएमआयएलच्या भागधारकांना प्रत्येकी भारतीय रू. १/- च्या दर्शनी मूल्याच्या एसएएमआयएलच्या प्रत्येकी १ समभागाकरिता प्रत्येकी भारतीय रू. १/- च्या दर्शनी मूल्याच्या कंपनीच्या १ समभागाच्या रेशोत कंपनीद्वारे भारतीय रू. १/- च्या

रु. १५,१७,६८०/- (रुपये पंधरा लाख सतरा हजार सहाशे ऐंशी मात्र)

थकीत मुद्दल, थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार)

आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे व्याज

एकोणचाळीस व पैसे अट्ठेचाळीस

मात्र) थकीत महल, थकबाकी

च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब

प्रभार) आणि १७.०५.२०२२

दर्शनी मूल्याचे ३,१५७,९३४,२३७ समभाग वाटले आहेत. सदर वाटप केलेल्या शेअर्सकरिता सूचीबद्ध प्रक्रिया मार्च २८, २०२२ पर्यंत यथायोग्य पूर्ण करण्यात आले आहे.

- विद्यमान तिमाही दरम्यान, कंपनीने एनसीएलटी संमतीनंतर व्यवस्थापन योजनेच्या कार्यान्वयासह जोडलेल्या एसएएमआयएलद्वारे अंतर्भत त्याच्या खर्चाच्या शेअर्सकरिता भारतीय रूपये ६५.४१ करिता जे वित्तीय निष्कर्षातील अपवादात्मक खर्चांप्रमाणे सांगण्यात आले आहे, ते अंतर्भूत केले आहे. एनसीएलटीद्वारे संमत योजनेप्रमाणे सदर आहे. कंपनी जुलै ०२, २०२० रोजी प्रस्थापित झाली तेव्हापासून, नफा आणि तोटा स्टेटमेंटमध्ये कॉम्पेरेटिव्हज दिले आहेत
- आणि जुलै ०२, २०२० पासून ते मार्च ३१, २०२१ कालावधीकरिता कॅश फ्लो विवरणपत्र आहे. मागील वर्ष अर्थात जुलै ०२, २०२० च्या सुरूवातीपासून वरील टीप ४ मध्ये दिल्याप्रमाणे, समभागांच्या निर्गमनांचा
- परिणाम लक्षात घेऊन वित्तीय निष्कर्षातील सादर कालावधीकरिता प्रति प्राप्ती शेअर (मूलभूत आणि सौम्यीकृत) गणना एफ) संचालक मंडळाने मार्च ३१, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता भारतीय रू. ०.८५ प्रति शेअर (प्रत्येकी भारतीय रू.
- १/- च्या समभागांवर ८५%) लाभांशाची शिफारस करण्यात आली. कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या भागधारकांच्या संमतीसापेक्ष देय आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडकरिता सही/-

व्याज

स्थळ: नोएडा तारीखः मे २६, २०२२

रायगड, महाराष्ट्र-४१०१०१. **२. कांतीदेवी अमरनाथ गुप्ता,** फ्लॅट नं.-२, तळमजला, कृष्णा व्हॅली, ममदापूर गाव, नेरळ पूर्व, दिलकप कॉलेज रोड,

व्ही. सी. सेहगल

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६, शाखा कार्यालयः जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे-४००६०७ (महा)

Proud to be part of samvardhana motherson

ोप बिल्डिंगजवळ, रायगड, महाराष्ट्र– ४१ ०१ ०१, ३. अमरनाथ मुनीलाल गुप्ता, फ्लॅट क्र२, तळमजला, कृष्णा व्हॅली, ममदापूर गाव, नेरळ	नऊ आणि सदोतीस पैसे मात्र)	
देलकप कॉलेज रोड, अमरदीप बिल्डिंग जवळ, रायगड, महाराष्ट्र- ४१ ०१ ०१, ४. नवल दीप अमरनाथ गुप्ता, पोस्ट ऑफिस जवळ, राजेंद्र नगर,	थकीत मुद्दल, थकबाकी च्यामार्गे	
द, धनबाद, झारखंड- ८२८१ ११, ५. अमरनाथ मुनीलाल गुप्ता , भागबंद, राजेंद्र नगर, धनबाद, झारखंड-८२८१११, ६. कांतिदेवी अमरनाथ	(समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार)	
पोस्ट ऑफिस जवळ, राजेंद्र नगर, भागबंद, धनबाद, झारखंड- ८२८२८११ कर्ज खाते क्रमांक एलएनकेएएल०एचएल-०६१८०००८६४८ आणि	आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे	

गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णनः ममदापूर ग्रामपंचायतीच्या हदीतील आणि नोंटणकृत जिल्हा रायगड, उप नोंटणीकृत जिल्हा कर्जत च्या हदीतील महसूल गाव ममदापूर मध्ये स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र. १६९ प्लॉट क्र.५९ घारक जिमनीवर बांधकामीत कृष्णा व्हॅली अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. जी-०२, तळ मजला, मोजमापीत ५२० चौ.फु. (बिल्ट अप क्षेत्र)चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध: पूर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम:मोकळा प्लॉट, उत्तर: मोकळा प्लॉट, दक्षिण: मोकळा प्लॉट.

१. **नवल दीप अमरनाथ गुप्ता**, फ्लॅट क्रमांक -२, तळमजला, कृष्णा व्हॅली, ममदापूर गाव, नेरळ पूर्व, दिलकप कॉलेज रोड, अमरदीप बिल्डिंगजवळ, 🕴 १२-०५-२०२२ 🕴 १८.०५.२०२२ 🔻 रु. १८,३३,१०९.३७/- (रुपये

१. राहल विजय तेली, पहिला मजला, फ्लॅट क्रमांक १०४ सी विंग, नेरळ स्टेशन रोड नेरळ, अमन कॉम्प्लेक्स, हनमान मंदिराजवळ. रायगड. महाराष्ट्र ४४ | १२-०५-२०२२ | १९.०५.२०२२ रु. १५,५८,१४४/-०९ ०९, २**. वैशाली विजय तेली,** पहिला मजला, फ्लॅट क्रमांक १०४ सी विंग, नेरळ स्टेशन रोड नेरळ, अमन कॉम्प्लेक्स, हनुमान मंदिराजवळ, रायगड, रुपये पंधरा लाख अठ्ठावन्न हजा एकशे चवेचाळीस मात्र) थकीत महाराष्ट्र ४९ ०९ ०१, **३. विजय केशव तेली,** पहिला मजला, फ्लॅट क्रमांक १०४ सी विंग, नेरळ स्टेशन रोड नेरळ, अमन कॉम्प्लेक्स, हनुमान मंदिराजवळ रायगड, महाराष्ट्र ४१०१०१, ४. <mark>राहुल विजय तेली,</mark> काशीबाई चाळ, खोली क्रमांक १७, आर बी कदम मार्ग, भटवाडी, घाटकोपर पश्चिम, बीएमसी शाळा क्रमांक ३ जवळ, मुंबई, बर्वे नगर, महाराष्ट्र ४०००८४, ४. **वैशाली विजय तेली**, काशीबाई चाळ, खोली क्रमांक १७, आर बी बर्वेनगर शाळा . मुद्दल, थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे क्रमांक-३ समोर, उदय मिल मजल्यासमोर, आर बी कदम मार्ग, भटवाडी, घाटकोपर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००८४, **५. राहुल विजय तेली,** काशीबाई चाळ. खोली कमांक १ ७ आर बी बर्वेनगर शाळा कमांक-३ समोर. उदय मिल मजला. आरबी कदम मार्ग, भटवाडी, घाटकपारपश्चिम, मंबई, महाराष्ट्र ४००८४, **६. राहुल विजय तेली,** सी/ओ हार्दिक एंटरप्राइज ट्रेड, शॉप नंबर-४, सिद्धी गणेश चाळ न. महानगरपालिका शाळा क्र. ३, भरवे नगर, भटवाडी, घाटकोपर, महाराष्ट्र ४०००८४. कर्ज खाते क्र. एलएनएमयुजी०एचएल-०५२१००९०१६३ आणि एलएनएमयुजी०एचएल-०५२१००९०१६४.

गुहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन: गाव नेरळ, तालु कर्जत, जिल्हा रायगड येथे स्थित असलेले आणि वसलेले जूना सर्वे क्र. ९/ए, हिस्सा क्र.१/१, नवीन सर्वे क्र.९/१/ए१ मोजमापीत क्षेत्र ७५० चौ.मी., जूना सर्वे क्र. ९ए १ हिस्सा क्र.२, नवीन सर्वे क्र.९, हिस्सा क्र.२ मोजमापीत १४७० चौ.मी., सर्वे क्र. ९, हिस्सा क्र.३ मोजमापीत क्षेत्र ५० चौ.मी., सर्वे क्र. ४, हिस्सा क्र.३५, मोजमापीत ३०३ चौ.मी. धारक जिमनीवरील अमन कॉम्पलेक्स अशा ज्ञार

इमारतीमधील फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, विंग सी, मोजमापीत ७५० चौ.फु. चे सर्व ते भाग आणि विभाग.

१. राजेंद्र चंद्रकांत कासारे, फ्लॅट क्रमांक ४०१, ४था मजला, मधुरा अपार्टमेंट , मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०५, २. राजवी १२-०५-२०२२ १८.०५.२०२२ **राजेंद्र कासारे.** फ्लॅट क्रमांक ४०१. ४था मजला. मधरा अपार्टमेंट . मनवेल पाडा रोड. विरार पर्व. ठाणे. महाराष्ट्र–४०१३०५. **३. राजेंद्र चंदकांत कासारे**. (रुपये आठ लाख चार हजार २०३, जमदमे ऍप्ट, रुषी विहार कॉम्प्लेक्स, मनवेलपाडा रोड, विरार-पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३, ४. राजवी राजेंद्र कासारे, रुम क्र. २०३, जे.के. . सातशे तीन आणि सहासष्ट पैसे सोसायटी, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व, रुषिविहार कॉम्प्लेक्स, वसई.पालघर, महाराष्ट्र-४०१३०५, **५. राजेंद्र चंद्रकांत कासारे**, खोली क्रमांक १९०/बी मात्र) थकीत मुद्दल, थकबाकी विंग, शरुबाई स्मर्ती लि., नवघर रोड. कॉलेज, नवघर गाव, भाईटर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५, **६, राजेंट चंदकांत कासारे**, सोडेक्सो एसव्हीसी च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब इंडिया प्रा. लि., डी१, डी५, सिंथोसिन इस्टेट, विखणी इंड. इस्टेटच्या मागे, गोरेगाव(ई), मुंबई, महाराष्ट्र– ४०००६३. <mark>७. राजेंद्र चंद्रकांत कासारे,</mark> २०३, प्रभार) आणि १७.०५.२०२२ जमदगने आपट, रुषी विहार कॉम्प्लेक्स, मनवेलपाडा रोड, विरार-पूर्व, पालघर, महाराष्ट्र-४०१ ३०३. **कर्ज खाते क्रमांक एलएनएमयुएम०एचएल** ०२१८०००२६३५ आणि एलएनएमयुएम०एचएल-०२१८०००२६३६.

गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तींचे वर्णनः उप प्रबंधक वसईच्या क्षेत्रातील गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर (जुना जिल्हा ठाणे) येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र.१४९, हिस्सा क्र.२, ३ए, ४/९ धारक बीनाशेतींची जिमिनीवर बांधकमीत वामन नगरमधील मधुरा अपार्टमेंट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात सोसायटी आणि मधुरा अपार्टमेंट अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र.४०१, चौथा मजला, मोजमापीत २७५ चौ.फु. म्हणजेच ३४.८५ चौ.मी. (सुपर बिल्ट अप क्षेत्र)चे सर्व ते भाग आणि विभाग.आणि सीमाबद्ध: पूर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम: स्वराली को ऑपरेटिव्ह हाऊसिंग

१. वास् मुलजीभाई दर्जी. सीटीएस क्रमांक ४८२ ते ४८५ गाव मालाड पूर्व, ०२ रा मजला, फ्लॅट क्रमांक २१२, विंग बी. धंजीवाडी, खोत कवा रोड लगत, मालाड (ई), इमारत क्रमांक ०४, ऑकार एसआरए जवळ, नीलयोग समुद्धी जवळ, मुंबई शहर महाराष्ट्र ४०००९७, **२. शिल्पा वास् दर्जी**, सीटीएस क्रमांक ४८२ ते ४८५ गाव मालाड पूर्व, ०२ रा मजला, फ्लॅट क्रमांक २१२, विंग बी, धनजीवाडी, खोत कुवा रोड लगत, मालाड (ई), इमारत क्रमांक ०४, ऑकार मत्तावीम लाख पंधरा हजार मातशे सत्तेचाळीस मात्र) थकीत मृद्दल, एसआरए जवळ, नीलयोग समृध्दी जवळ, मुंबई शहर, महाराष्ट्र ४०००९७, **३. वासू मुलजीभाई दर्जी,** फ्लॅट क्रमांक २०४, धनजीवाडी, मालाड पूर्व थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट पुनर्वसन इमारत क्रमांक ५, मुंबई, महाराष्ट्र ४०००९७, **४. शिल्पा वासू दर्जी,** फ्लॅट क्रमांक २०४, धनजीवाडी, मालाड पूर्व, पुनर्वसन इमारत क्रमांक ५ उपार्जित विलंब प्रभार) आणि मुंबई, महाराष्ट्र ४०००९७, **५. वासू मुलजीभाई दर्जी,** वासू टेलर, दुकान क्रमांक १, धनजीवाडी खोत कुवा रोड, मीरा भवन इमारत क्रमांक ५ , मुंबई, महाराष्ट्र ४०००९७. कर्ज खाते क्रमांक: - एलएनएमयुजी०एचएल०९२१०१०१२१४ आणि एलएनएमयुजी०एचएल-०९२१०१०१२१२ **गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन:** गाव मालाड पूर्व, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हाचा सीटीएस क्र. ४८२ ते ४८५, ४८९ ते ५०१, ५०२(भाग) ते ५०९ व ५१४ धारक जमिनीवर स्थित धनजीवाडी, राणी सती मार्ग,

-मालाड(पूर्व), गाव मालाड पूर्व, तालुका बोरिवली, मुंबई -४०००९७ येथे स्थित ओमकार बिल्डिंग क्र.४ विंग वी एसआरए को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि च्या मोजमापीत २४५ चौ.फु. चटई फ्लॅट क्र. बी-२१२ चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः स्लम्स, पश्चिमः आशिर्वाद इमारत., उत्तरः निलयोग टॉवर्स, दक्षिणः निलयोग विरल. १. विजय यादव, ८वा मजला, फ्लॅट क्र ८०३ बी विंग, नक्षत्र ओझोन, बिल्डिंग नंबर १२, तिवरी व्हिलेज, नळगाव पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४०१ २०८, २. ०७-०५-२०२२ १४.०५.२०२२ रु. १८.८४.३४६.२/- (रुपये

लिलता देवी, ८ वा मजला, फ्लॅट नंबर ८०३ बी विंग, नक्षत्र ओझोन क्रमांक १२, तिवरी गाव, नळगाव पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४०१ २०८, **३. विजय यादव,** खोली क्रमांक ९, गणेश चाळ क्रमांक २, मोहिली गाव, अंधेरी पूर्व, मुंबई, साकीनाका, महाराष्ट्र ४०००७२, **४. विजय यादव,** टुलीप नेस्ट्रझ हॉस्पिटॅलिटी तीनशे सेहेचाळीस आणि दोन पैसे प्रा. लि. ३०२, ३०१ , ऑप्शन्स, प्रिमो क्रॉस रोड २१, पासपोर्ट सेवा केंद्र लेन, मिडसी, अंधेरी, महाराष्ट्र ४०००९३, **५. लिलता देवी,** खोली क्रमांक ९ मात्र) थकीत मुद्दल, थकबाकी गणेश चाळ क्रमांक २, मोहिली गाव, अंधेरी पूर्व, मुंबई, साकीनाका, महाराष्ट्र ४०००७२. **कर्ज खाते क्रमांक: एलएनएमय्एम०एचएल** व्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब ०३१९००२२३६९ आणि एलएनएमयुएम०एचएल-१२१८००१५३४५ प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे व्याज

गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन: फ्लॉट क्र. १२/बी, ८०३, नक्षत्र ओझोन गाव तिवरी, नांगाव, ठाणे-४०१२०८. मोजमापीत २३.३२ चौ.मी. (चटई) चे सर्व ते भाग आणि विभाग

१. सोहन शिवराजसिंग राणा, तळमजला, फ्लॅट क्रमांक ०१ सी-विंग, पडघले रोड, टायर-ए, मधुरा धाम, दुर्गा माता मंदिराजवळ, उमरोली पूर्व, ठाणे, १२-०५-२०२२ १४.०५.२०२२ . महाराष्ट्र ४०१४०४, **२. शिवराजसिंग राणा,** तळमजला, फ्लॅट क्रमांक ०१ सी-विंग, पडघले रोंड, टायर-ए, मथुरा धाम, दुर्गा माता मंदिराजवळ, उमरोली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४०१४०४, **३. सोहन शिवराजसिंग राणा,** खोली क्रमांक २०३ तानिया निकी एकॉर्ड बिल्डिंग, सी विंग, आचोळे रोड, गाला नगर , दहा लाख चार हजार नऊ आणि . तेवीस पैसे मात्र) थकीत मुद्दल, नालासोपारा (पूर्व), वसई, पालघर, महाराष्ट्र ४०१२०९, **४. शिवराजसिंग राणा,** सी २०३ तानिया निकी एकॉर्ड बिल्डिंग, सी विंग, आचोळे रोड, गाल थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट नगर, नालासोपारा (पूर्व), वसई, पालघर, महाराष्ट्र ४०१२०९, **५. सोहन शिवराजसिंग राणा**, कॅप्टन इंक, ग्रीन व्हॅली बिल्डिंग वेस्टर्न इन हॉटेल, डी मार्ट उपार्जित विलंब प्रभार) आणि समोर, भाबोला नाका, वसई (प.) महाराष्ट्र. कर्ज खाते क्रमांक एलएनपीएएल०एचएल-०३२१००८८६४९ आणि एलएनपीएएल०एचएल १७-मे-२०२२ पर्यंतचे व्याज

<u>गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णनः</u> मथुरा धाम, तुर्गा माता मंदिर, पडघे रोड, उमरोली पालघर ४०१४०४ येथे स्थित तळ मजला, इमारत टाईप-ए येथे स्थित फ्लॅट ऋ. ०१, तळ मजला, सी विंग, चटई क्षेत्र मोजमापीत २४५

१. शरद विठोबा गायकवाड, पहिला मजला, फ्लॅट नं. १०५ इली ब्रिज, रोड ऑफ, विलेपालें वेस्ट, बिल्डिंग नंबर ४, कृष्णविहार च्सी हनुमान नगर, टाटा | १२-०५-२०२२ | २४.०५.२०२२ **रु. ५८,६७,४४३/**-कंपाउंड जवळ, मुंबई शहर, महाराष्ट्र ४०००५६, **२. सुनीता शरद गायकवाड**, पहिला मजला, फ्लॅट क्र. १०५ इर्ला ब्रिज[े], ऑफ एस एस एस रोड, विलेप-(रुपये अठठावन्न लाख सदसष्ट हजार चारशे त्रेचाळीस मात्र) ार्ले वेस्ट, बिल्डिंग नंबर ४, कृष्णविहार च्सी हनुमान नगर, टाटा कंपाउंड जवळ, मुंबई शहर, महाराष्ट्र ४०००५६, **३. एस एस एटरपाइसेस,** १ ला मजला, फ्लॅट क्र. १ ०५ इर्ला ब्रिज, ऑफ एस एस रोड, विलेपार्ले वेस्ट, बिल्डिंग क्र. ४, कृष्णविहार छसी हनुमान नगर, टाटा कंपाउंड जवळ, मुंबई शहर, महाराष्ट्र प्रकीत मुद्दल, थकबाकी च्यामार्गे ४०००५६, **४. शरद विठोबा गायकवाड,** पोस्ट पालखेड बंधारा ता. दिंडोर, नाशिक, महाराष्ट्र ४२२२०२, **५. स्नीता शरद गायकवाड,** गायकवाड पोस्ट (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) पालखेड बंधारा ता. दिंडोर येथे, नाशिक, महाराष्ट्र ४२२२०२**, ६. शरद विठोबा गायकवाड**, सी/ओ एसएस एटरप्रायझेस, घर क्रमांक ४०४, कोळीवाडा आणि १७-मे-२०२२ पर्यंतचे पालखेड, ना.२२, पालखेड, ना.२७, पालखेड, ना.२७ एसएस एंटरप्रायझेस, घर क्रमांक ४०४, कोळीवाडा पालखेड, बंधारा पालखेड दिंडोरी, नाशिक. **कर्ज** खाते क्रमांक एलएनव्हीएलपीपीएचएल-११२०००७७१४० आणि एलएनव्हीएलपीपीएचएल-१२०००७७१३९. <u>गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तींचे वर्णन:</u> हनुमान नगर इरला ब्रीज, टाटा कंपाऊंडजवळ, एसव्ही रोडलगत, विलेपार्ले ईएसटी मुंबई –४०००५६ येथे स्थित कृष्णविहार को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि इमारत क्र. ४ १ला मजला

मोजमापीत २४० चौ.फु. फ्लॅट क्र. १०५ चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः सीटीएस क्र. ४६५, पश्चिमः १३.४ मी डीपी रोड. , उत्तरः इमारत क्र.३, दक्षिणः इमारत क्र.५ १. सुभ चंद्र झा, फ्लॅट नंबर १०२, पहिला मजला, आदिवली-ढोकळी रोड, कल्याण पूर्व श्री कृष्णा प्लाझा बॅकसाइड ऑफ कृष्णा नगरी, ठाणे, महाराष्ट्र 🛮 १२-०५-२०२२ 🔻 २४.०५.२०२२ ४२१३०६,**२. अंजनी सभ चंद्र झा,** फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, आदिवली-ढोकळी रोड, कल्याण पूर्व श्री कृष्णा प्लाझा कृष्णा नगरीच्या मागील लाख अठठावन्न हजार दोनशे

बाजूस, ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०६, ३. **अंजनी सुभ चंद्र झा,** खोली क्रमांक १६, जय मल्हार छवाई, कोरस रोड, महात्मा फुले नगर, बेहिनफ कामगार त्र्याऐंशी मात्र) थकीत मुद्दल, हॉस्पिटल, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र ४००६०६, **४. सुभ चंद्र झा,** रूम नंबर १६, जय मल्हार चवाई, कोरस रोड, महात्मा फुले नगर, कामगार हॉस्पिटल मागे थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट ठाणे, ठाणे, महाराष्ट्र ४००६०६, **५. सुभ चंद्र झा,** सी/ओ मंगीपा रोडवेज प्रा. लि. ११६ मुळजी देवशी बिल्डिंग केशवाजी नाईक रोड, चिंच बंदर मुंबई, उपार्जित विलंब प्रभार) आणि महाराष्ट्र ४००००९. कर्ज खाते क्रमांक एलएनकेएएल०एचएल–१२२०००७८०७८ आणि एलएनकेएएल०एचएल–१२२०००७८०७९ १७-मे-२०२२ पर्यंतचे व्याज <u>गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन:</u> अडिवली ढोकली तालुका अंबरनाथ व जिल्हा ठाणे ४२१३०६ येथे स्थित श्री कृष्ण प्लाझा अशा ज्ञात इमारतीमधील १ला मजला क्षेत्र मोजमापीत ६२५ चौ.फु. म्हणजेच ५८.०९ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र) फ्लॉट क्र. १०२ चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः बंगलो, पश्चिमः सुर्या पॅलेस., उत्तरः साई आशिष इमारत , दक्षिणः मिथला निवास

तयगड येथे स्थित सौरम रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रस्तावीत इमारत टाईप सीमधील ३ऱ्या मजल्यावर वर स्थित फ्लॅट क्र. २०४, मोजमापित ३१.८४ चौ.मीटर्स (चर्ट्ड क्षेत्र), बाल्कनी वगळून मोजमापीत ६.४१ चौ.मी (एकूण चर्ट्ड क्षेत्र)चे सर्व ते आम्ही याद्वारे येथील नमुद कर्जदारांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकीत रक्कम यासह त्यावरील पुढील व्याज अधिक त्यावरील खर्च , प्रभार, परिव्यय आर्दीची परतफेड करण्यासाठी बोलावत आहोत, कसुर केल्यास आम्हाला तुमच्या खर्चे आणि परिणामांच्या संपूर्ण जोखमीवर तारण मत्तेचा ताबा घेणे आणि त्याची विक्री करण्यास मर्यादित न राहता समाविष्ट तारण हितसंबंधांची सक्तवसुली करण्याचे स्वातंत्र्य कृपया नोंद घ्यावी की, सरफेसी ॲक्टच्या कलम १३(१३) अनुसार तुम्हा सर्वांना कंपनीच्या लेखी संमतीशिवाय उपरोल्लेखित तारण मत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यापासून पंधरा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे

प्रतिबंधित करण्यात येत आहे. तुमच्याद्वारे सदर कलमाचे कोणतेही उल्लंघन केल्यास सरफेसी कायद्याच्या कलम २९ कायद्यातर्गत दंडात्मक तरतदी लागु केल्या जातील आणि/किंवा सदर संदर्भात अन्य कायदेशीर कुपया नोंद घ्यावी की, ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) अनुसार एबीएचएफएल द्वारे उपार्जित सर्व खर्च, प्रभार आणि परिव्ययासह एबीएचएफएलची थकबाकी विक्री किंवा हस्तांतराकरीता निश्चित केलेल्या . नारबंपूर्वी कोणत्याही वेळेस एबीएचएफएल ला भरणा न केल्यास, एबीएचएफएलद्वारे तारण मत्तेची विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही, आणि एबीएचएफएलद्वारे पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत किंवा

तारण मत्तेचे हस्तांतर किंवा विक्री केली जाणार नाही. दिनांक: २८.०५.२०२२ सही / - प्राधिकृत अधिकारी (आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

मनु. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार आणि हमीदार/सह-हमीदारांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्र.	एनपीए तारीख	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम/तारखे रोजीस
8	?) अंजली अमित पांडे, फलेंट नं. ३, तळमजला, ई-विंग, बिल्डिंग नं. ४, सब्हें नंबर १९१, चेरी अंबिका हाईट, सेक्टर ३, फेज १, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, श्रीपस्थ रोड लगत, व्हिलेज निलेमोर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३. २) अमित गुलाब पांडे, फ्लेंट क्र. ३, तळमजला, ई-विंग, बिल्डिंग क्र. ४, सब्हें नंबर १९१, चेरी अंबिका हाईट, सेक्टर, ६-किंग, इमारत क्रमांक ४, सब्हें अधिस्थ रोड लगत, गाव निलेमोर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३. ३) ट्रायफ्त ॲकंडमी, फ्लंट नं. ३, तळमजला, ई-विंग, इमारत क्रमांक ४, सब्हें क्रमांक १९१, चेरी अबिका हाईट, सेक्टर, ५ के , यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, श्रीपस्थ रोड लगत, गाव निलेमोर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३. ४) अमित गुलाब पांडे, ए-५०२, ब्लू बेरी अपार्टमेंट, डीप हाइट्स समोर, फन फीस्टा थिएट्र जवळ, नालासोपारा परिचम, नाळे, पालगड, महाराष्ट्र-४०१२०३. ५) अंजली अमित पांडे, स. क्र. १५६, इन्म क्र. ५२, धनंजय प्लॉट, बावशेत पाडा, संतोष भुवन, वसई, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९. ६) अंजली अमित पांडे, ए-५०२ ब्लू बेरी, अपार्टमेंट, डीप हाइट्स समोर, फन फीस्टा थिएट्र जवळ, नालासोपारा वेस्ट, नाले, पालगड, महाराष्ट्र-४०१२०३. ८) ट्रायफ्क ऑकंडमी, ए-५०२ ब्लू बेरी, डीप हाइट्स समोर, फन फीस्टा थिएट्र जवळ, नालासोपारा पेवेस, नाले, पालगड, महाराष्ट्र-४०१२०३. ८) ट्रायफ ऑकंडमी, तळमजला, बी-००१, ब्लू बेरी अपार्टमेंट, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, वीन इंग्रेट, समोर, फन फीस्टा थिएट्र जवळ, नालासोपारा वेस्ट, नाले, पालगड, महाराष्ट्र-४०१२०३. ९) ट्रायफ ऑकंडमी, तळमजला, बी-००१, ब्लू बेरी अपार्टमेंट, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, डीप हाइट्स समोर, नालासोपारा परिचम, पालघर, महाराष्ट्र-४०१२०३. कर्ज खाते क्रमांक एलएनविंस, डीप हाईट समोर, नालासोपारा पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१२०३ कर्ज खाते क्रमांक एलएनविंस्टीएलपीपीएचएल-१२१९०६५२२१	१२−०५−२०२ २	१८.०५.२०२२	क. २३,४२,७७६.०० (रुपये तेवीस लाख बेचाळीस हजार सातशे शह्यात्तर मात्र) थकीत मुद्दल, थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे व्याज
	ग <u>हाण स्थावर मिळकत/मिळकर्तीचे वर्णन:</u> चेरी अंबिका हाईट, इमारत क्र.४, सेक्टर ३ फेज-।, गाव निलेमोरे, एस क्र.१९१, नालासोपारा पश्चिम ता क्र. ३, मोजमापित क्षेत्र ३२३.४५ चौ.फु चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध: पूर्वः ब्ल्यु बेरी इमारत, पश्चिम: ड्यु बेरी इमारत, उत्तर: ग्रेप्स इम			
2	१) खाजप्या चंद्रप्या कुंचीकोरवे, ७वा मजला, पल्ट नं. ७०१, निलजे गाव स्टेशन रोड, कोंडाळेश्वर रेसिडेन्सी, निलजे डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४२१ २०४, २) सुनंदा खाजप्या कुंचीकोरवे, ७वा मजला, पल्ट क्रमांक ७०१, निलजे गाव स्टेशन रोड, निलजे डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४२१२०४, ३) मनीप खाजप्या कुंचीकोरवे, ७वा मजला, पल्ट नं. ७०१, निलजे गाव स्टेशन रोड, कोंडाळश्वर रेसिडेन्सी, निलजे डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४२१२०४, ४) खाजाप्या चंद्रप्या कुंचीकोरवे, कुंचीकोरवे, संत कबीर मार्ग, कुंचीकोरवे नार झोपडपाटी क्र. बी-६०, धारावी, मुंबई, महाराष्ट्र ४०००१७, ६) सुनंदा खाजप्या कुंचीकोरवे खोली क्रमांक- बी/७, कुंचीकोरवे नगर, ६० फूट रोड धारावी मुंबई, महाराष्ट्र-४०००१७, खोला खंडिया कुंचीकोरवे वोली क्रमांक- बी/७, कुंचीकोरवे नगर, ६० फूट रोड धारावी मुंबई, महाराष्ट्र-४०००१७, ६) खाजप्या चंद्रप्या कुंचीकोरवे, बृह-मुंबई महानगरपालिका, अपना बाजार चौकी, जंक्शन रोड नगरपालिका भवन, देवीदवाल रोड पांच रस्ता, महाराष्ट्र-४०००८० कर्ज खाते क्रमांक:- एलएनकेएएल०एचएल०९१२००८२२७०.	१२-०५-२०२२	१९.०५.२०२२	ह. १२,२६,४१७/- (रुपये बारा लाख सव्यीय हजार चारशे सतरा मात्र) थकीत मुदल, थरूकाकी च्यामार्गे (समाबिष्ट उपार्जित विलंब प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे व्याज
	गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णनः निलजे डोंबिवली(पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित कोंडलेश्वर रेसिडेन्सी अशा ज्ञात इम चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र म्हणजेच ३४.३८ चौ.मी., सर्वे क्र.१५७, हिस्सा क्र. ५बी धारक जिमनीचे ते भाग आणि विभाग.	ारतीमधील मोजमापीत ४	७० चौ.मी., फ्लॅट क्र.	७०१ सातवा मजला, मोजमापीत ३७०
w	१) कविता दिनकर कांबळे, पलॉट क्र. १२०६, नक्षत्र ग्रीन्स, बिल्डिंग क्र. ०७, तिवरी व्हिलेज, नायगाव पूर्व, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१ २०८, २) दिनकर विद्वल कांबळे, पलॉट क्र. १२०६, नक्षत्र ग्रीन्स, बिल्डिंग क्र. ०७, तिवरी गाव, नायगाव पूर्व, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१ २०८, ३) किवता दिनकर कांबळे, खोली क्रमांक ८, करणा नगर, पाइपलाइन एस.व्ही. रोड, मलायका शोरूमजवळ, पवई, साकीनाका, मुंबई, महाराष्ट्र-४०००५, ४) दिनकर विद्वल कांबळे, क्षम क्र. ८, करुणा नगर, पाइपलाइन एस.वही. रोड, मलायका शोरूमजवळ, पवई, साकीनाका, मुंबई, महाराष्ट्र-४०००५, ५) किवतम तिवरकर कांबळे, सी१-००१, स्वस्तिक पार्क, क्षमहांड घोडवंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, ६) दिनकर विद्वल कांबळे, सी१-००१, स्वस्तिक पार्क, क्षमहांड घोडवंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, ६) दिनकर विद्वल कांबळे, सी१-००१, स्वस्तिक पार्क, क्षमहांड घोडवंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७. कर्ज खाते क्रमांकः एलएनएमयुएम०एचएल-१२१७०००११३३ आणि एलएनएमयुएम०एचएल-०११८०००१६००.	२८-०२-२०२२	१९.०५.२०२२	ह. १४,१८,२५१/ – (रुपये चौदा लाख अठरा हजार दोनशे एक्कावत्र मात्र) थकीत मुहल, थकबाकी च्यामार्गे (समाविड उपाजित विलंब प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे च्याज
	गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तीचे वर्णन:वसई विरार महानगरपालिकेच्या हदीतील आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा पालघर मधील गार २९९, नवीन सर्वे क्र. ३५१, हिस्सा क्र.४/ए, ४/बी, ६, ३ (भाग) धारक जमिनीच्या लेआऊटमधील बांधकामीत नक्षत्र ग्रीन्स अशा ज्ञात इमारत क्र.७ व आणि जोडून बाल्कनी चटई क्षेत्र २.९७ चौ.मी. चे सर्व ते भाग आणि विभाग.आणि सीमाबद्ध: उत्तर: सर्वे क्र. ३५२/२, दक्षिण: सर्वे क्र. ३५० पूर्व: सर्वे	मधील १२व्या मजल्याव	ील फ्लॅट क्र. १२०६,	
8	१. चेतन अनंत म्हात्रे, फ्लॉट क्र. २०३, २रा मजला, तारा कॉम्प्लेक्स, खंडोबा मंदिराजवळ, गाव सोनारी, उरण, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४००७०२, २. कल्पना अनंत म्हात्रे, फ्लॅट क्र. २०३, दुसरा मजला, तारा कॉम्प्लेक्स, खंडोबा मंदिराजवळ, सोनारी गाव, उरण, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४००७०२, ३. चेतन अनंत म्हात्रे, घर क्रमांक २६३३, रिलायन्स टॉवरजवळ, पोस्ट-मुलेखंड येथे, तालुका - उरण, चाणजे, रायगड, महाराष्ट्र-४००७०२, ४. कल्पना अनंत म्हात्रे, मुळेखंड, चाणजे, उरण, रायगड, महाराष्ट्र-४००७०२, ५. चेतन अनंत म्हात्रे, ऑल कार्गो लॉजिस्टिक लि., याव-खोपये, तालुका उरण, जि. रायमद, मुंबई, महाराष्ट्र- ६००७०२, ६. कल्पना अनंत म्हात्रे, घर क्रमांक २६३३, रिलायन्स टॉवरजवळ, पोस्ट- मुळेखंड, तालुका-उरण, चाणजे, रायगड, महाराष्ट्र- ४००७०२. कर्ज खाते क्रमांक एलएनएमयुजी०एचएल-०७२१००१३३०८	१२-०५-२०२२	१९.०५.२०२२	क. १५,५२,७३९/ – (रुपये पंघरा लाख बावन्न हजार सातशे एकोणचाळीस मात्र) थकीत मुदृल, थकबाकी च्यामार्गे (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) आणि १७.०५.२०२२ पर्यंतचे व्याज
	गहाण स्थावर मिळकत/मिळकर्तांचे वर्णनः सोनई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि गाव सोनरी, तालु उरण, जिल्हा रायगड येथे स्थित एएसटी ताराव ररा मजला, फ्लॅट क्र.२०३ चे ते सर्व भाग व विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः मोकळा प्लॉट, पश्चिमः रस्ता, उत्तरः बोनशेत गाव रोड, दक्षिणः मोकळा प्लॉ		त इमारतीमधील मोजमा	पीत अंदाजे ३०.९५ चौ.मी (चटई क्षेत्र)
٥′	१. अनिल भारत कांबळे, पलॅट नं. बी-२२, दुसरा मजला, लीलावती नगर, आचोळ रोड, नालासोपारा पूर्व, चंदन नालयाजवळ, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९, २. भारत भीमाशंकर कांबळे, पलॅट क्रमांक बी-२२, २रा मजला, लीलावती नगर चस्ले, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, चंदन नालयाजवळ, ठाणे, महाराष्ट्र-४०१ २०९, ३. संगिता भारत कांबळे, पलंट क्र. बी-२२, दुसरा मजला, लीलावती नगर च्यस्एल, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, चंदन जवळ नाका, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९, ४. अनिल भारत कांबळे, खोली क्रमांक २०९, नालंश्वर नगर, आचोळे रोड, सानी हिटलजवळ, नालासोपारा पूर्व, वसई, पालघर, महाराष्ट्र-४०१२०९, ५. भारत भीमाशंकर कांबळे, खोली क्रमांक २०९, नालंश्वर नगर, आचोळे रोड, सानी हिटलजवळ, नालासोपारा पूर्व, वसई, पालघर, महाराष्ट्र-४०१२०९, ६. संगिता भारत कांबळे, खोली क्रमांक २०९, नालंश्वर नगर, आचोळे रोड, सानी हिटलजवळ, नालासोपारा पूर्व, वसई, पालघर, महाराष्ट्र-४०१२०९, ६. संगिता भारत कांबळे, सी/ओ द लीला मुंबई, सहार अंधेरी (ई), कुल्ली रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००५९, ६. भारत भीमाशंका कांबळे, सी/ओ द लीला मुंबई, सहार अंधेरी (ई), कुल्ली रोड, मुंबई, फ्लार्य-४००५९, कर्ज खाते क्रमांक एलएनपीएएल०एचएल-०१२१००८०९७३.	१२-०५-२०२२	१९.०५.२०२२	

ग्<u>हाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन:</u> सर्वे क्र. ८४, हिस्सा क्र.१ ए धारक उर्कुल ग्रामपंचायत, पंचायत समिती कर्जत, जिल्हा परिषद रायगड च्या हद्दीतील आणि उप प्रबंधक कर्जत च्या हद्दीतील गाव उर्कुल, तालुका कर्जत व जिल्हा

ग्**हाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन**: गाव नवली, पालघर(पूर्व), जिल्हा पालघर-४०१४०४चा सर्वे क्र. २३/३, प्लॉट क्र.४, मोजमापीत २८८.९२ चौ.मी., फ्लॅट क्र.३, पहिला मजला, चर्टई क्षेत्र मोजमापीत २६.६२

चौ.मी+बालकनी क्षेत्र मोजमापीत ६.०८ चौ.मी=एकूण मोजमापीत क्षेत्र ३२.७० चौ.मी. प्रिती हाईट्स, नवल नगर, हॉटेल आशराजवळ, सर्वे क्र. २३/३, प्लॉट क्र. ४ धारक जिमन व मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः

१. मोहन कृष्णा बोराडे, फ्लॅट क्र. ३०४, तिसरा मजला, सी विंग, सौरभ रेसिडेन्सी, गाव-उक्रूळ, तालुका-कर्जत, उकरूल रोड, रायगड, महाराष्ट्र-४१ ०२०१, २. चं**पाबाई कृष्णा बोराडे,** फ्लॅट क्र. ३०४, तिसरा मजला, सी विंग, सौरभ रेसिडेन्सी, गाव-उक्रूळ, तालुका-कर्जत, उकरूल रोड,

रायगड, महाराष्ट्र-४१०२०१, ३. **१ सोल्युरान**, पर्लेट क्र. ३०४, ३रा मजला, सी विंग, सौरभ रिसिडेन्सी, गाव-उकरूल, तालुका-कर्जन, उकरूल रोड, रायगड, महाराष्ट्र-४१०२०१, ४. **विष्णू चिंतामण बावणे**, पर्लेट क्र. ३०४, तिसरा मजला, क., सौरभ रेसिडेन्सी, गाव-उक्रूळ, तालुका-कर्जन,

उकरुल रोड, रायगड, महाराष्ट्र–४१०२०<mark>१, ५. **मोहन कृष्णा बोराडे,** ११, ह</mark>नुमान मंदिराजवळ, एकसळ, चिंचवली, रायगड, महाराष्ट्र–४१०२०१

६. चंपाबाई कृष्णा बोराडे ११, हनुमान मंदिराजवळ, एकसल, चिंचवली, रायगड, महाराष्ट्र- ४१ ०२०१, **७. मोहन कृष्णा बोराडे,** सी/ओ

सोल्यूशन आणि कानिफनाथ प्लंबिंग वर्क्स. दुकान क्रमांक २, वृंदावन कुटीर, भारत कॉलेज रोड, मराठी शाळेजवळ, हेंद्रे पांडा बदलापूर-प, ठाणे,-

४२१५०<mark>२, ८. १ सॉल्युरान, दुकान क्र. २, वृंदावन कुटीर, भारत कॉलेज रोड, मराठी शाळेजवळ, हेंद्रे पाडा बदलापूर-प-४२१५०३. ९. विष्णु चिंतामण बावणे, फ्लॅट क्र. ६०४, राऊत आर्केड, मोहन पाम्स जवळ, शिरगाव, बदलापूर, बदलापूर, ईडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१ ५०३. कर्ज खाते</mark>

१. मोहम्मद इस्लाम असिकाली मनिहार, १ ला मजला, फ्लॅट नं. १०३, प्रिती हाईट्स, नवल नगर, हॉटेल आसरा जवळ, गाव नवली, पालघर पूर्व,

ठाणे, महाराष्ट्र- ४०१४०४, २. **न्रइम मोहम्मद इस्लाम मनिहार**, पहिला मजला, फ्लॅट क्र. १०३, प्रिती हाईट्स, नवल नगर, हॉटेल आश्रा जवळ, गाव नवली, पालघर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१४०४, ३. **मोहम्मद इस्लाम अस्कली मनिहार**, सी०१०००६१२७००, क्रांती नगर, जनता नगर रोड

हनमान मंदिराजवळ. भाईदर, ठाणे. महाराष्ट्र- ४०१ १०१. ४. नरडम मोहम्मद इस्लाम मनिहार. सी०१०००६१२७००. क्रांती नगर, जनता नगर रोड.

हनुमान नगर, हनुमान रोड , ठाणे, महाराष्ट्र– ४०११०१**, ५. मोहम्मद इस्लाम अस्काली मणिहार**, इस्लाम चिकन शॉप, सी०१०००६१२७००, क्रांती

नगर, जन्यता नगर रोड, हनुमान मंदिराजवळ, भाईदर, ठाणे, महाराष्ट्र– ४०११०१. **कर्ज खाते क्र. एलएनपीएएल०एचएल–१९१९१९१९९०१**९

भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः दामोदर थ्रोवे यांची मिळकत, पश्चिमः ग्रामपंचायत रोड, उत्तरः ग्रामपंचायत रोडव गावठण दक्षिणः संगीता दामोदर पाटील यांची मिळकत.

क्रमांक एलएनकेएएल०एचएल-०६२१००९१५७० आणि एलएनकेएएल०एचएल-०९२६१५.

आणि एलएनपीएएल०एचएल-०९१९००५७७८०.

<u>मागणी सूचना</u> (सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ (१) अन्वये) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचनेची पर्यायी बजावणी खालील नमुद कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की आदित्य बिला फायनान्स लिमिटेड (एबीएचएफएल) यांच्याकडून त्यांना प्राप्त पत सुविधेची परतफेड करण्यास त्यांनी कस्र केल्यामुळे, आरबीआय मार्गदर्शनानुसार कंपनीच्या पुस्तिकेमध्ये त्यांचे कर्ज खाते <mark>नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स</mark> म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यानंतर, एबीएचएफएल यांनी सदर कर्जदारांच्या गत ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड सिक्युरिटी इंटोस्ट् (सरफैसी ॲक्ट) २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून याद्वारे बोलविण्यात आले आणि मागणी सूचनेत नमुद केल्यानुसार संपूर्ण थकीत रक्कम यासह उपरोल्लेखित रकमेवरील संविदात्मक

दराने पुढील च्याज आणि आनुषंगिकखर्च, परिच्यय, प्रभार आदींचा भरणा करण्याची मागणी केली आहे. तथापि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स , २००२ (सरफेसी रुल्स) च्या नियम २ अनुसार प्रकाशनाद्वारेही मागणी सूचना



आईपी के वीसी बने डीय में गवर्निंग बॉडी के चेयरमैन

गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ यूनिवर्सिटी (आईपी) के वाइस चांसलर को दिल्ली यूनिवर्सिटी के यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेंडिक्टी



र्यंच अवार्ड से सम्मानित डॉ. महेश वर्मा मीलाना आजार डेटल कॉलेज के प्रोफेसर एमीरेट्स भी है। इस नाई जिम्मेदारी पर वर्मा ने कहा कि हमरा प्रोफेस इस कहिलेज की मेंडिकल शिक्षा के छेत्र में नई ऊंचाइयों तक ले जाने पर होगा।

तिर्माण और आपूर्ति का कार्य विश्वित प्रकार संक्ष्मा संक्ष्मा सामा स्मान्य कार्या स्थान ३:00-02:02 माणवील कर्त कि स्थान अकेदलसारी कार्य में मिलाई आसीत किया साम ३:00-02:02 माणवील कर्त किया अकेदलसारी कार्य में मिलाई आसीत किया साम ३:00-02:02 स्थान क्षान्य में मिलाई असीत क्षान ३:00-02:02 स्थान क्षान क्षान क्षान क्षान क्षान अस्य साम सामान्य ३:5 माणवील में क्षान असीत क्षान अस्य साम सामान्य ३:5 माणवील अस्य ३:00-02:02 स्थान क्षान क्षान असीत क्षान असीत क्षान अस्य साम क्षान क्षा

स्त्रीपर 60 किया के रिए। एकिएसिः प्रोटो केकारपार्थे, 35-16 कामा के रिए। एकिएसिः प्रोटो केकारपार्थे, 35-16 कामा 2000 Nov. कृष्ट्र कामा 2000 Nov. कृष्ट्र कामा रिए। ४८, 480-6. का. से. - 5, 580-6. का. से. - 6, 580-6. का. - 6, 580-6. का. से. - 6, 580-6. का. - 6, 580-6. का. से. - 6, 580-6. का. - 6, 580-6. का. से. - 6, 580-6. का. - 6, 580-6.

ादरधा संबंध, 24,4765 मार्गा (360 Nos. (6) देशा मार्था राज्ये (अ.स.) सुका मीत सुंबर, 24,404 मार्गा (120 Nos.) सुका मीत सुंबर, 24,404 मार्गा (120 Nos.) सुका मीत सुंबर आप मेर्थ में से स्वार्थ में से स्वार्थ मार्गा (120 Nos.) सुका मीत सुंबर आप मेर्गा (140 Nos.) सुका मीत सुंबर अप मार्गा (140 Nos.) सुका मीत सुंबर आप मार्गा (140 Nos.) सुका मीत सुंबर आप मार्गा (141 Nos.) सुका मीत सुका सुका

कॉलेज ऑफ मेडिकल साइंसेज की गविनेंग बॉडी का चेयरमैन बनाया गया है। डेंटिस्ट्री में डॉक्टर बीसी

एक्साइज लाइसेंस की डेट बढी

■ विस, नई दिल्ली : दिल्ली में शराब बेचने वाली रिटेल दुकानों और शराब परोसने वाले पब, बार और रेस्टोरेंट के लाइसेंस 31 मई तक के लिए बढ़ाए गए 31 मह तक के लिए बहुए गए थे। एक्साइज विभाग ने लाइसेंस की डेट एक बार फिर से बढ़ा दी है। अब 31 जुलाई तक के लिए एक्साइज विभाग ने लाइसेंस के विलिड होने की डेट बढ़ा दी है। लेकिन इस बीच जिस-जिस ने लाइसेंस फीस नहीं भी, उन्हें शराब कर करेंग्न बाँ दिया जागा।

का कोटा नहीं दिया जाएगा। एक्साइज विभाग के असिस्टेंट कमिश्नर पंकज भटनागर द्वारा इस मामले में आदेश जारी किए . गए हैं। जिसमें कहा गया है कि देल्ली में अब 31 मई को खत्म दिल्ला म अब 31 मह का खत्म हो रहे एक्साइज लाइसेंस की डेट 31 जुलाई तक के लिए बढ़ा दी गई है। सुत्रों का कहना है कि महंगी लाइसेंस फीस होने की वजह से शराब बेचने वाली कई कंपनियां अपने हाथ पीछे खींच रही हैं। 200 ता जान जान परा हा 200 से अधिक दुकानें बंद हो चुकी हैं और भी कुछ दुकानें बंद होने की नौबत आ रही है।

दिल्ली और एनसीआर की ताजा खबरें सबसे पहले पढ़ने के लिए टेलीग्राम पर

t.me/nbtdilli

📵 पूर्व मध्य रेल 📵

ई-निविदा सूचना

जोड़ने एवं डलान संबक्षण का निर्माण कार्य। आंकतित मूल्य (स.): 608568350.04 निविदा प्रमन्न का लागत (स.): 0.00 अग्रधन राशि (स.): 3192900.00 कार्य पूर्ण करने की आवधि: 18 (अठारह) माह निविदा बंद होने की

http://www.ireps.gov.in

बार/0030S/कॉन/ईण्जी./टी/22—23/52

ा पिरतीय संस्थाओं के बकाया ऋण की बिलियन, 1963 की बारा 19(4) के साथ ज वसूबी न्यायाविकरण (प्रक्रिया नियम्बनसी, नियम 12 एवं 13 के चहुद नोटिस

बनाम समीर कुमार सिंघल एवं अन्य प्रतिवार

दिल्ली-37, और एक्स-शती मोडल्ला गांधी

AUD: कॉलेज ऑफ आर्ट में 30 से रजिस्ट्रेशन प्रक्रिया

विशेष संवाददाता, नई दिल्ली

कॉलेज ऑफ आर्ट की 400 सीटों के लिए 30 मई से एडमिशन

स्टेकहोल्डर्स एयुडी की वेबसाइट देखते रहें। बैयलर ऑफ फाइन आर्ट (बीएफए) - अप्लाइड आर्ट की 131 सीटों के लिए एडिमिशन होंगे। बीएफए आर्ट हिस्ट्री की कालाज आफ आर का 400 सर्व के लिए 30 मुंद्र संप्रधानन 131 स्तर्य के लिए एडोम्पान तींग बीएमर, आर है हिंदू की प्रक्रिका पुरू के लिए लिस सक्ता को ओड़कर पुनिविधिंट 3, औरएम एडिंग की 27, और एड करण्य स्थे 26, औरएम दिल्ली (एयुडी) ने वानकारी वे हैं फाइन आर्ट्स के 11 प्रोग्रम के प्रिटमीकंग की 34 और बीएसए विजुआत कम्युनिकेशन की सभी प्रोप्ता के लिए स्ट्रेट्स 30 मार्ट्स के वीलवादन मोर्स (aud. 34 सीटों के लिए एडीम्पान होंगे। साटर और प्रदान कि कांग्रिक मार्ट्स अपने में क्षिण स्थापन क्षेत्र के सीटों के लिए एडीम्पान होंगे। साटर और प्रमाण स्थापन स्थापन आर में एडीमशन से जुड़ी आगे की हर वानकारी के लिए सभी 'एमएसए प्रिटमीकंग और एमएसए विजुआत कम्युनिकेशन, सभी

की 15-15 सीटों के लिए एडिमिशन होंगे। जहां एक ओर दिल्ली यूनिवर्सिटी का कहना है कि कॉलेज ओर आर्ट को यूनिवर्सिटी से डी-एफिलिएट नहीं किया गया है, वहीं कॉलेज के स्टाफ 131 जिल के गरूप एक्सपात शाभा ब्यूरण्य था। हांट्यू का स डा-पुक्तकाएट नहां करवा गया है, यहां क्रांतित्र के स्टार 33, ब्यूरण्य पेटिंग होते हैं, त्यांक्र इस करवा की 36, ब्यूरण्य, प्रिस्तियमने प्रदिक्तित्र क्रिया के किया प्रक्रमत के फ्रिटमेंकिंग की 34 और बीएसए रिव्युक्त कर्म्युक्तियन की उपपादक्ति को पत्र के ही एस्सेस्टास्त का करता है कि सेंट्स 34 सीटों के लिए एडिसियन होंगी। मास्टर ऑफ रहांचा और प्रमुद्धित के एक्सप्ति सेंटर युनिविसीटों में नहीं आजा चारते हैं। उस्क्री एसएस्टरण्य) अपदाद और एसएस्ट्र पेटिंगए, एसएस्ट्र स्करप्तर, 'मई को होने वाले एंग्लब्बूटिंग कार्डीस्त को मीटिंग में सुन मामले एसएस्ट्र फ्रिया और एसएस्ट्र विवुक्त कर्म्युनिकेशन, सभी को ईसी मैसमें की ओर से उद्यार जाने की डम्मीट है

motherson 1

MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED

Regd. Office: Unit No. 705, C-Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051, India Tel No. 022-61354901, Fax: 022-61354801, Email: investerrelations@mswil.motherson.com, Website: www.mswil.motherson.com CIN - L29306Mi2202PLC341329

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

						INR in Crores	
		Th	ree months ended	Year ended	Period from		
	Particulars	31/03/2022	2 31/12/2021 31/03/2021		31/03/2022	02/07/2020 to 31/03/2021	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total income from operations	1,661,52	1,459,63	1,510,38	5,634.98	3,937.72	
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	141.68	200.25	229.56	626.28	531.98	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	76.27	200.25	229.56	560.87	531.98	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	46.42	151.89	170.16	410.67	396.23	
5	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	42.81	150.71	173.32	404.87	397.58	
6	Paid up Equity Share Capital (of Re. 1/- each)	315.80	0.05	0.05	315.80	0.05	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				798,81	709,60	
8	Earnings Per Share (of Re 1/- each) - Basic and Diluted (not annualised)	0.15	0.48	0.54	1.30	1.25	

Notes

The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of the test of the control of the stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of the standard season of the control of the standard season of the standard s

As per the Scheme, 3,157,934,237 equity shares having face value of INR 1/- each was allotted by the Company in the ratio of 1 equity share of the Company of face value INR 1/- each for every 1 equity share of SAMIL of face value INR 1/- each to the shareholders of SAMIL as on

January 19, 2022, being the record date fixed by the Company. The listing process for these allotted shares was duly completed by March 28, 2022.

- allotted shares was duly completed by March 28, 2022. During the current quarter, the Company has accrued for INR 65.41 crores for its share of expenses incurred by SAMIL in connection with the implementation of the Scheme of arrangement post NCIT approval which has been disclosed as exceptional expenses in the financial results. This is as per the Scheme approved by the NCLT. Since the Company was incorporated on July 02, 2020, hence the comparatives given in the statement of profit and loss and cash flow statement is for the period July 02, 2020 to March 31,
- 2021.

 9 Earnings per share (Basic and Diluted) for the period presented in the financial results are calculated after considering the impact of issuance of equity shares, as stated in note 4 above, from the beginning of the previous year is, July 02, 2020.

 1 The Board of Directors have recommended a dividend of INR 0.85 per share (85% on an equity share of INR 1.4 cach) for the year ended March 13, 1020. The payment is subject to approval of the shareholders of the Company at the ensuing Annual General Meeting of the Company.

By Order of the Board of Direct For Motherson Sumi Wiring India Limited

V.C. SEHGAL

Proud to be part of samvardhana motherson

motherson 1

SAMVARDHANA MOTHERSON INTERNATIONAL LIMITED

Place: Noida Date: May 26, 2022

(Formerly Motherson Sumi Systems Limited) CIN - L34300MH1986PLC284510 Regd. Office: Unit No. 705, C-Wing, OHE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051, India Tel No. 022-6134800, Fax: 022-61354801, Email: investerrelations@motherson.com, Website: www.motherson.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

	Co	nsolidat	ed	INR in Crores				S	tandalon	one INR in		
Thr	ee months er	ided	Year	ended				Three months ended			Year ended	
31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)		Particulars		31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	
17,184.83	16,117,51	16,971,91	63,535,99	57,369,91	1	Total income from operations from continuing operations	1,630,60	1,321,38	1,269.00	5,344,75	3,669,21	
443.53	326,93	914.37	1,472,22	1,235,62	2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items) from continuing operations	487.69	86.15	124.01	967.90	263.05	
_	200.25	229.56	484.59	439.53		Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items) from discontinued operations	-	200.25	229.56	484.59	439.53	
395.97	326.93	914.17	1,424.17	1,173.35	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) from continuing operations	440.13	86.15	124.01	919.85	243.20	
_	200.25	229.56	484.59	439.53		Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) from discontinued operations	-	200.25	229.56	484.59	439.53	
130.04	377.84	1,018.69	1,181.57	1,569.37	4	Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional items) from continuing and discontinued operations	397.27	208.33	244.88	1,163.86	520.70	
					5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)						
121.62	245.08	713.62	873.85	1,039.13		- Owners	397.27	208.33	244.88	1,163.86	520.70	
8.42	132.76	305.07	307.72	530.24		- Non-controlling interests		-	_	_	-	
					6	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))						
409.68	(62.58)	485.88	908.81	1,287.53		- Owners	398.18	210.96	249.21	1,190.06	497.20	
111.42	164.11	264.53	492.39	603.75		- Non-controlling interests		_	_	_	_	
451.76	315.79	315.79	451.76	315.79	7	Paid up Equity Share Capital (of Re. 1/- each)	451.76	315.79	315.79	451.76	315.79	
20,136.47	19,703.33	12,244.81	20,136.47	12,244.81	8	Reserves (excluding Revaluation Reserve)	30,479.27	30,081.09	5,717.02	30,479.27	5,717.02	
26,677.40	26,677.40	2,630.66	26,677.40	2,630.66	9	Securities Premium Account	26,669.38	26,669.38	2,622.64	26,669.38	2,622.64	
19,736.53	19,557.85	11,591.46	19,736.53	11,591.46	10	Net worth	30,376.74	29,972.37	6,569.80	30,376.74	6,569.80	
14,129.72	14,748.99	12,106.90	14,129.72	12,106.90	11	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	5,416.30	6,556.41	4,948.04	5,416.30	4,948.04	
0.69	0.73	0.96	0.69	0.96	12	1. 7	0.18	0.21	0.73	0.18	0.73	
0.27	0.30	1.72	1.46	2.26	13	Earnings Per Share (of Re. 1/- each) for continuing operations - Basic and Diluted	0.88	0.18	0.23	2.29	0.61	
-	0.48	0.54	1.04	1.03		Earnings Per Share (of Re. 1/- each) for discontinued operations - Basic and Diluted	-	0.48	0.54	1.04	1.03	
_		-	_	-	14	14 Capital Redemption Reserve		_	-	-	-	
		able being a L			15 Debenture redemption reserve		Not Applicable being a Listed entity					
0.92	0.46	0.96	3.17	2.26	16		0.31	0.06	0.25	0.70	0.65	
11.08	15.33	18.07	14.98	13.43	17	Interest Service Coverage Ratio	4.78	3.85	15.61	5.01	11.05	

Place: Noida Dated: May 26, 2022

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges
under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations,
2015. The fill format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges
(www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.motherson.com).

2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.mohlac.com and www.besindia.com) and the Company (www.mohlerson.com).

2. The Horbile National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Horbile NCLT") vide its order dated December 22, 2021 approved the Composite Scheme of Amalgamation and Arrangement ("the Scheme") between the Company, Motherson Sumi Wiring India Limited ("MSWL"), erstwhile Samvardhana Motherson International Limited (erstwhile SAML) and their respective shareholders. With the objective of unlocking/ creating value for the shareholders, the Scheme, among other things, entails demerger of Domestic Wiring Harness (TOWH*) business from the Company into a new company, viz., MsWL and subsequent merger of erstwhile SAML into the Company to consolidate 100% shareholding in Samvardhana Motherson Automotive Systems Group BV ("SMRP BV") as well be bring all auto component and allied businesses of erstwhile SAML under the Company. Considering that all necessary and substantive approvals were received, the Company had given effect to the merger and demerger accounting in the previous quarter financial results in accordance with the accounting treatment prescribed in the Scheme and relevant accounting principles. Accordingly, as per the Scheme, 3,175,934,237 equity shares having face value RN 17.4 each for every 1 equity share of the Company face value RN 17.4 each for every 1 equity share of the Company face value RN 17.4 each for every 1 equity shares the Company 17.1 each for every 18, 2022, being the record date fixed by the Company. The carrying amount of the Company as on January 19, 2022, being the record date fixed by the Company. The carrying amount of the Company as an amounting to RN 1, 1072 crorse, as on December 31, 2021, partaining to DVH Business transferred to MSVIL uses adjusted against general reserve of the Company, Till the date of transfer, results for the Company face of an accordance of the Brancial Formation and procedures. Sim

INR 11- each have been allotted by the Company in the ratio of 51 equity shares of the Company of face value INR 11- each for every 10 equity shares of ensiwhle SAMIL of face value INR 10- each to the shareholders of entire INR 10- each to the extensive INR 10- each to each to the extensive INR 15- each to the extensive INR 10- each to the ex

The Board of Directors have recommended a dividend of INR 0.65 per share (65% on an equity share of INR 1.6 ach) for the year ended March 31, 2022. The payment is subject to approval of the shareholders of the Company at the ensuing Annual General Meeting of the Company.

For Samvardhana Motherson International Limited

V C SEHGAL

की मोहर व

Proud to be part of samvardhana motherson

By Order of the Board of Directors